



Corporate Relations Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001 Scrip Code: **501301** National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza Bandra-Kurla Complex Bandra (E) Mumbai 400 051 Symbol: **TATAINVEST**

Dear Sir/Madam,

Sub: <u>Transfer of Shares to Investor Education and Protection Fund (IEPF)</u>

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A, of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the following documents:

- 1. Copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Navshakti (Marathi).
- 2. Copy of reminder letter to shareholders.

The above reminder letters were sent to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority. This is pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Jamshed Patel
Company Secretary and Chief Compliance Officer

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will roceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name of the Shareholder/s	Equity Shares	No. of Shares	Distinctive Nos.
Naresh Chandra	F.V. 10/-	55	5650118-5650172
Shubhkaran Seksaria		55	6725908-6725962
Place: Mumbai Date: 04-04-2024	By Naresh	chandra	Shubhkaran Seksaria

CONSTRONICS INFRA LIMITED

CIN: L45100TN1992PLC022948
Registered office: No. 77, 2[™] Floor, Chamiers Road, Alwarpet, Chennai 600 028
Ph: 91-44-4858 9999; Email: info@constronicsinfra.com Website: www.constronicsinfra.com CORRIGENDUM TO THE NOTICE OF POSTAL BALLOT DATED 30TH MARCH, 2024

The Company had issued Postal Ballot Notice dated 30th March 2024 together wit the Explanatory Statements for seeking approval of members for certain agendatems through postal ballot process. The Postal Ballot Notice has already beer circulated to all the Shareholders of the Company on 30th March 2024 in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with rules made

hereunder and applicable provisions of SEBI regulations.

This Corrigendum is being issued in continuation of the said Notice to the Shareholders of the Company to inform about the changes in the information which is being disclosed in the Explanatory Statement forming part of the Notice with respec o the changes in pre-preferential issue holding and post preferential issue holding one of the proposed allottees.

All other particulars and details remain unchanged. The corrigendum shall be read in onjunction with the Postal Ballot Notice dated 30th March 2024 together with explanatory statement. Accordingly, all concerned shareholders, Stock Exchange Depositories, Registrar and Share Transfer Agent, agencies appointed for e-voting other Authorities, regulators, and all other concerned persons are requested to tak

The Corrigendum to the Notice of the Postal Ballot is also available on the website of he Company at: www.constronicsinfra.com and will also be made available on the ebsite of the Stock Exchange at i.e. BSE Limited at www.bseindia.com and also o he website of CDSL at www.evotingindia.com.

Please note: Shareholders who have not voted are required to vote by logging in or www.evotingindia.com, However, Shareholders who have already voted before the ssue of this corrigendum notice, have the option to give their assent or dissent by sending an email to the Scrutinizer on below address prabhakar@bpcorpadvisors.cor on or before 05:00 PM (IST) on Tuesday, 30th April 2024. By the order of the Board

Sd/-Rishab Kothari Company Secretary & Compliance Officer Place : Chennai Date: 03rd April 2024

Shivaji Nagar Branch

Ground Floor, Indradhanu Apartment, Karlekarwad S.V.Road, Near Maruti Mandir Tal. & Dist.Ratnagiri Phone-02352-234357 Email- bom451@mahabank.co.in

(Appendix IV) POSSESSION NOTICE [Under rule 8(1)]

The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra Goa Zone, under the Securitization and Reconstruction of Financial Asset an Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Sec. 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002 issued a Demand Notice dated 13.09.2022 calling upon the Borrowe Mr.Sanjay Pandu Pawar and Co-Borrower Mrs. Sangita Sanjay Pawar to repa amount aggregating Rs. 9,28,855/- (Rupees Nine Lacs Twenty Eight Thousance Eight Hundred Fifty Five Only) plus further unapplied interest thereon thereor from 13.09.2022 till realisation within 60 days from the date of receipt of the said

The Borrowers/Co-Borrower having failed to repay the amount, Notic is hereby given to the Borrowers, Guarantors and the Public in general that the undersigned has taken Physical Possession of the properties described herei pelow in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 1 below in exercise of powers conferred on nim under Sub-Section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this the 2nd day of April 2024 pursuant to order passed by the District Magistrate, Ratnagir under Section 14(1) of The SARFAESI Act 2002 on 23.02.2024.

The Borrowers in Particular and the public in general are hereby cautioned no deal with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra fo an amount herein above mentioned.

The Borrowers attention is invited to provisions of Sub-Section (8) of Sectio 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The detail of the properties Mortgaged to the bank and taken possession by the Bank are a

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES

All those pieces and parcels of Flat No.104, admeasuring 293 Sq.Ft. (Carpet area) 411 sq.ft. (Built up) situate at First Floor D-wing, on of the Building Mahalaxmi Classic being lying at Mauje Khedashi, Pushpendra City, bearing S.No.152, Hissa No.1C/68+7 within Grampanchayat Khedashi Limits in th Registration, Tal. & Dist.Ratnagiri.

Date: 02/04/2024

Authorised Officer Bank of Maharashtra

✓ YES BANK YES BANK LIMITED Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055

Branch: 19th Floor, C Wing, Empire Tower, Reliable Tech Park, Cloud City Campus, Plot No. 31, Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai – 400708

Possession Notice For Immovable Property

Loan account No.:- 000488900000151

Whereas, The undersigned being the authorised officer of YES Bank Limited ("Bank") under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 ("Act") and in exercise of the powers conferred under section 13(12) of the Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a demand notice dated 9th Jan, 2024 calling upon M K Global Trade (Borrower), Kulwinder Purewal (Co-Borrower & Mortgagor), Kulieet Singh Purewal (Co-Borrower), to repay the amount mentioned in the notice being a sum aggregating to Rs.38,85,362.02 /- (Rupees fhirty Eight Lakh Eighty Five Thousand Three Hundred Sixty Two and Two Paise Only) as on 26th Dec, 2023 within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/security providers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/security providers and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the 02/04/2024.

The Borrower/security providers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property mentioned below and any dealings with the said property will be subject to the charge of the Bank for an amount of Rs.38,85,362.02/- (Rupees Thirty Eight Lakh Eighty Five Thousand Three Hundred Sixty Two and Two Paise Only) as on 26th Dec, 2023 together with all the other amounts outstanding including the costs, charges, expenses and interest thereto. Please note that under Section 13 (8) of the aforesaid Act, in case our dues together

with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date of Publication of Notice for the public auction/Tendered/ Private Treaty for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset.

Details of The Mortgaged Property

FLAT NO. 303, AREA ADMEASURING 475 SQ. FT. BUILT UP, 3RD FLOOR, DEVDAYA NAGAR CHSL. BUILDING NO. 15. PHASE II. SHIVAJI NAGAR. NEAR SHASTI NAGAR, POKHRAN ROAD NO. 1, THANE WEST 400606 OWNED BY KULWINDER PUREWAL.

Place: Mumbai Date: 02/04/2024 (Authorized Officer) YES Bank Limited

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

DIVISION BENCH-I, CHENNAI CP (CAA)/14(CHE)/2024

CONNECTED WITH CA (CAA) /61(CHE)/2023 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)

AND In the matter of Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 AND

In the matter of Scheme of Amalgamation of Coimbatore Nonwovens Private Limited with Premier Fine Linens Private Limited Coimbatore NonWovens Private Limited

a Company incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at "R R Landmark", No.1E-1 Nava India Road,

Coimbatore-641028, Tamilnadu Represented by its Director - Mr. R. Jagadish Chandran

..Petitioner / Transferor Company

NOTICE OF HEARING OF PETITION

Take Notice that a Petition under Section(s) 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning the Scheme of Amalgamation of Coimbatore Nonwovens Private Limited with Premier Fine Linens Private Limited, presented by the Petitioner /Transferor Company on 27th February 2024 was admitted on 6th March 2024 by the Honourable National Company Law Tribunal, Bench at Chennai ("Hon'ble Tribunal") and the said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal on Thursday, 25th April, 2024.

Any person who seeks to oppose the Petition at the hearing, should submit an affidavit with the grounds of opposition in form of representation before the Hon'ble Tribunal and give a copy thereof in writing either to the Petitioner Company or their Authorised Representative so as to reach not later than two days before the date fixed for the hearing of the Petition and appear in person or by his Advocate. A copy of the Petition will be furnished to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Sd/- M R THIAGARAJAN Authorised Representative

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large, that my client SMT. APALA SINGH is a lawful and absolute owner of Flat No.604 on the 6th Floor in the building named "Sanskruti" & the society known as Mata Vaishno Co-operative Housing Society Ltd., situated on Plot No. 12 & 21, Sector 42, Nerul, Navi Mumbai 400706 (hereinafter referred to as

Whereas my said client has lost / misplaced her Original Document i.e. Registered Page No.18, 19 & 20 of Registered Gift Deed dated 08/04/2010 executed between SMT. APALA SINGH and SMT. DIVYA BANSAL under Doc. Sr. No-TNN6-01569-2010 and in this regard made a Lost Report in Navi Mumbai Police (NRI Police Station) under Lost/Found Report No: 6605158e0ddd8db36c88f49f on 28.03.2024 Therefore I, hereby invites claims / objections from the person .

persons having any claims or objections, right/s, share/s and interest if any or whatsoever, by way of any viz: sale, mortgage, charge, gift lease, easement, use, trust, possession, inheritance, lien or otherwise however is hereby required to make the same known to the undersigned at Office address given herein below; within a period of 15 days from the publication of this notice: with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/rights/ objections for having any right/s, shares or interest for the said lost / misplaced of original document or in the capital / property of the building, if no claim/objection shall be received within the period prescribed, then such claim / objections shall be deemed to have been waived: please note:

Issued on this 4th day of April, 2024

S/d-ADV. RAVI S. MORE

SHOP NO. G-1-C, MAYUR CHSL, PLOT NO. 24, SECTOR 42, NERUL (W), NAVI MUMBAI - 400706. Mob. No. 9664385751 / 8898510005 Email Id - ravimore007@gmail.com

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL DIVISION BENCH-I, CHENNAI

CP (CAA)/13(CHE)/2024 CONNECTED WITH CA (CAA) /64(CHE)/2023

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013) AND In the matter of Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013

AND In the matter of Scheme of Amalgamation of Coimbatore Nonwovens Private Limited with Premier Fine Linens Private Limited

Premier Fine Linens Private Limited a Company incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at "R R Landmark", No.1E-1 Nava India Road, Coimbatore-641028, Tamilnadu

Represented by its Managing Director - Mr. R. Jagadish Chandran .. Petitioner/Transferee Company

NOTICE OF HEARING OF PETITION

Take Notice that a Petition under Section(s) 230 to 232 of the Companies Act 2013 for sanctioning the Scheme of Amalgamation of Coimbatore Nonwovens Private Limited with Premier Fine Linens Private Limited presented by the Petitioner /Transferee Company on 27th February 2024 was admitted on 6th March 2024 by the Honourable National Company Law Tribunal, Bench at Chennai ("Hon'ble Tribunal") and the said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal on Thursday, 25th April, 2024.

Any person who seeks to oppose the Petition at the hearing, should submit an affidavit with the grounds of opposition in form of representation before the Hon'ble Tribunal and give a copy thereof in writing either to the Petitioner Company or their Authorised Representative so as to reach not later than two days before the date fixed for the hearing of the Petition and appear in person or by his Advocate. A copy of the Petition will be furnished to any person requiring he same on payment of the prescribed charges for the same

Sd/- M R THIAGARAJAN Authorised Representative Dated: 02.04.2024 C-18, United Nagar, Veerakeralam Post, Coimbatore-641007

FORM NO. NCLT 3A BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH; AT CHENNAI CP (CAA) 12 (CHE) / 2024 IN CA (CAA) 69 (CHE)/ 2023

IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013
AND
IN THE MATTER OF SECTIONS 230 READ WITH SECTION 232
OF THE COMPANIES ACT, 2013

AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 AND
IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION

OF
M/S. APEX TRANSCRIPTERS PRIVATE LIMITED
(Amalgamating Company 1 or ATPL or First Transferor Company) AND M/S. APEX FOUNDATIONS PRIVATE LIMITED

(Amalgamating Company 2 or AFPL or Second Transferor Company)
WITH
M/S. APEX TRANSWORLD COMPUTERS PRIVATE LIMITED
(Amalgamated Company or ATCPL or Transferee Company)
AND
THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS AND CREDITORS

APEX TRANSCRIPTERS PRIVATE LIMITED,
a private limited company, having its registered office at
No. 38, II Main Road, Raja Annamalai Puram, Chennai 600028,
represented by its Director/ Authorized Signatory, Mrs. Shwetha Padmanabhan
...FIRST PETITIONER/ FIRST TRANSFEROR COMPANY

APEX FOUNDATIONS PRIVATE LIMITED,
a private limited company, having its registered office at

No. 38, II Main Road, Raja Annamalai Puram, Chennai 600028, represented by its Director/ Authorized Signatory, Mrs. Shwetha PadmanabhanSECOND PETITIONER/ FIRST TRANSFEROR COMPANY APEX TRANSWORLD COMPUTERS LIMITED,

APEX TRANSWORLD COMPOTERS LIMITED,
a private limited company, having its registered office at
No. 38, II Main Road, Raja Annamalai Puram, Chennai - 600028,
represented by] its Director/ Authorized Signatory, Mrs. Shwetha Padmanabhan
...THIRD PETITIONER/ FIRST TRANSFEROR COMPANY

ADVERTISEMENT OF PETITION

A Petition under Sections 230 read with section 232 of the Companies Act, 2013 and other Applicable Provisions of Companies Act, 2013 for the Scheme of Amalgamation of Apex Applicable Provisions of Cortinguies Act, 2013 for the Societies of Antalganiation of Apel Transcripters Private Limited and Apex Foundations Private Limited with Apex Transworld Computers Private Limited and their respective Shareholders and Creditors was presented by the Petitioner on 06.03.2024 and the said Company Petition is fixed for hearing before the Horbie National Company Law Tribunal, Chennai Bench on 25.04.2024. Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate, notice o intention, signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the Petitioner's

Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same. RATHIDEVI & ASSOCIATES Advocates for Petitioner Companies No. 4/11, Veeramamunivar Salai Date: 04-04-2024 Mogappair East, Chennai — 600037

Ct: 96771 85853 Email: rathidevi@rdalaw.ii

PUBLIC NOTICE

ly client Shri Anantray Bhanji Mehta and (Irs. Meena Anantray Mehta (since deceased nd (2) Shri Hitesh Anantray Mehta (since eceased) purchased Flat No. F/303, in Ananc sagar CHSL, Anand Nagar, M. G. Road (andivli West, Mumbai–400067 (the said flat) inder an agreement for sale dated 29.07.200 egistered at Sr. No. BDR-5/6331/2003. Th ociety has issued share certificate No. 11 ith distinctive Nos. from 561 to 565 in the ames of my client and others as the member f the said society. Meena A. Mehta and Hitesl Mehta purchased plot No. 67 admeasuring bout 279 sq. meter equivalent to 3003 sq. fe the project known as "WARAI WOOD! ng being and situate within the Registration ub-District, Taluka Karjat, District Raiga ithin the limits of Gram Panchayat Karja of the said plot). The said plot). The said plot in the said plot in the said plot in the said Hitesh Anantray Mehta died intestate in 16.08.2023 leaving behind his wife Divide it letsh Mehta as his only heir and lega representative entitled to the 1/3rd undivided the said in the s

hare, right, title and interest in the said flat and e said shares and 62.5% undivided share ght, title and interest in the said plot. gin, ute and microstrimine said plot. Please take notice that the said Smt. Divya litesh Mehta has agreed to release her 1/3rd hare, right, title and interest in the said flat and ne said shares and 62.5% undivided share in ne said plot and the claim/undivided share of the deceased in shares and securities, interna amily loans, bank accounts, bank locker with army loans, bank accounts, bank locker with articles lying therein in favour of my client Shri Anantray Bhanji Mehta who has agreed to pay imp sum amount mentioned in deed of family angement to Divya Hitesh Mehta ir sultation with her advocate, mother and rother in full and final settlement of all claims

laiming through her deceased husban

kny person having any objection for the above mily arrangement, claim in the said flat, the and shares, the said plot, the said ban accounts and lockers and family internal loan hether by way of mortgage, charge, giff rust, possession, inheritance or otherwise nowsoever is hereby required to make the same known in writing together with upporting documents to the undersigne thin 14 days from the date of publicatio ereof otherwise all such claims, if any, sha be considered as waived and the said Sm Divya Hitesh Mehta will execute and registe elease deed of 1/3rd undivided share, right itle and interest of the deceased Hitesh in th aid flat and in the said shares and 62.5% hare, right, title and interest in the said plot as also in the said bank accounts and lockers and amily internal loans in favour of my clier without any further notice in this regard.

Dated this 4th day of April, 2024.

Sd/- Adv. Mukesh M Thakkai B/1, Gr. Floor, Om Shiv Krupa CHSL axmi Narayan Lane, Off Mathurada Road Kandivli West, Mumbai-400067 Mobile: 989245525 Email: advmmt@gmail.com

PUBLIC NOTICE

Please take note that M/s. Laxmidevi Home Creators LLP, a Partnership firm registered under the provisions of Limited Liability Partnership Act, 2008 (hereinafter referred to as my client") is about to enter into a joint levelopment agreement with 1) MR. VILAS /ASANT KHULPE, 2) MR. PRADEEP VASANT KHULPE HULPE, 3) MR. SURESH VASANT KHULPE KHULPE, 3) MR. SURESH VASANT KHULPE) MR. DILIP VASANT KHULPE and 5) MR SANJAY VASANT KHULPE 6) MRS. KALPAN/ SONJARI 7) MRS. SUMAN KHULPE 8) MRS VOTI NAVALE (hereinafter referred to as "othe arties") for redevelopment of ALL THAT piece parties y for redevelopment of ALL THAI plece or parcel of plot of land with structure standing hereon bearing corresponding CTS No. 83/5 Part), 83/5 (2 to 11) of Plot No.6 admeasuring 1985.71 sq.mtrs, of the Revenue Village Chincholi situate Near Chincholi Railway Crossing, Malad (West), Mumbai – 400 064, faluka Borivali in Registration District and Sub-Jaluka Borivali in Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban "Property No. 1") owned by the "other parties" and more particularly described in the "First Schedule of the Property" written hereunder AND ALL THAT piece or parcel of land or ground with the messuages, hereditaments and premises in fee simple piece of land admeasuring 120 square parters buying CTS premises in fee simple piece of land admeasuring 120 square meters having CT No. 83/4 (part) and forming portion of lan bearing Survey No.33 and corresponding if CTS No. 83/4 totally admeasuring 1408 sq.mtr (as per Property Register Card) of Revenu Village Chincholi, Taluka Borivali, situated a Meder (Web.) and is the Positration Pictoria. Willage Chinchoin, faluka Borivali, situlated Malad (West) and in the Registration District an Sub-District of Mumbai Suburban ("Property No 2") owned by the "other parties" and mor coarticularly described in the "Second Schedul of the Property" written hereunder. For the sak of brevity, the Property No. 1 and Property No. s hereinafter referred to as the "said property". In view of above, my client hereby gives a notic to the public at large and calls upon all or a person/s who have any right, title, interest in the said property" prejudicial to the interest of the "other parties" and who have already filed such a client direct positions. claim, dispute, petition, appeal or other like proceedings or obtained any decree, award proceedings or obtained any decree, award or other order concerning the subject matter of th "said property" or who intend to file any suc proceedings as described above for enforcin their right in the "said property", to submit all the objections and claims in writing along with the property of the p upportive documentary proofs thereof, to the undersigned within a period of FOURTEEN day of the date of publication of this notice, failin which "my client" will presume that no advers claims or objections concerning the "sai property" exist or if they do exist, they star

aived hereinafter; so please do note.
FIRST SCHEDULE OF THE PROPERTY FIRST SCHEDULE OF THE PROPERTY
ALL THAT piece or parcel of plot of land with
structure standing thereon bearing
corresponding CTS No. 83/5 (Part), 83/5 (2 tc
11) of Plot No.6 admeasuring 1985.71 sq.mtrs,
of the Revenue Village Chincholi situate Near
Chincholi Railway Crossing, Malad (West),
Mumbai – 400 064, Taluka Borivali in
Registration District and Sub-District of Mumba
City and Mumbai Suburban.

SECOND SCHEDULE OF THE PROPERTY ALL THAT piece or parcel of land or ground with the messuages, hereditaments and premises the messuages, hereditaments and premises in fee simple piece of land admeasuring 120 square meters having CTS No. 83/4 (part) and forming portion of land bearing Survey No.33 and corresponding to CTS No. 83/4 totally admeasuring 1408 sq.mtrs, (as per Property Register Card) of Revenue Village Chinchol Talluka Borivali, situated at Malad (West) and in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban.

M: (+91) 976906307 Email: devanshijagad@gmail.co

OSBI

STATE BANK OF INDIA, LOCAL HEAD OFFICE, MUMBAI METRO CIRCLE, MUMBAI

3rd Floor, State Bank of India, Local Head Office, Synergy Building

Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051 REQUIREMENT OF COMMERCIAL / OFFICE PREMISES

State Bank of India, invite offers from owners/power of attorney holders o commercial/office premises on lease rental basis for branches in Mumba For further details and downloading the tender document, please visit SB @ https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/procurement-news from 04/04/2024 to 15/04/2024. The last date for submission of offers at this office will be on or before 3.30pm. On 15/04/2024. Further Notice/Clarification in this regard will be posted only on the Banks above nentioned web site. ASSISTANT GENERAL MANAGER (P&E

No brokers please.

LOCAL HEAD OFFICE, MUMBAI METRO CIRCLE

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. 33 OF 2024

COMPANY SCHEME APPLICATION NO. 274 OF 2023. In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)

AND In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time; AND

In the matter of the Scheme of Merger between Insco Stee Private Limited, Transferor Company 1, Duli Trade & Commodities Private Limited, Transferor Company 2 and Indraiit Properties Private Limited, the Transferee Company

Insco Steels Private Limited CIN: U45200MH1994PTC081233 a company incorporated

under the Companies Act, 1956 and having its registered office at Cabin No. 16,17,18, First Floor, 38/39 Ahmedabad Street, Masjid Bunder East, Mumbai-400009 ..Petitioner Company 1 AND

CIN: U51101MH1994PTC081163 a company incorporated under the Companies Act, 1956 and having its registered office at 68, Gurudwara Building, Ground Floor, Dr Babasaheb

Ambedkar Road, Opp. Chitra Cinema Dadar, Mumbai-400014.) AND Indrajit Properties Private Limited

Duli Trade & Commodities Private Limited

CIN: U40100MH2011PTC215074 a company incorporated under the Companies Act. 1956 and having its registered office at A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar)

Marg, Lower Parel, Mumbai-400013. .. Petitioner Company 3 NOTICE OF PETITION.

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 presented by INSCO STEELS PRIVATE LIMITED, Transferor Company 1 and DULI TRADE & COMMODITIES PRIVATE LIMITED, Transferor Company 2 with INDRAJIT PROPERTIES PRIVATE LiMITED, the Transferee Company which was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbal on 1st day of March, 2024. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on 19th day of April, 2024. Any on-desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy o affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed

charges for the same Dated this 4th day of April, 2024. M/S RAJESH SHAH & CO.

Advocates for the Petitioner 16. Oriental Building, 30. Nagindas Master Road. Flora Fountain, Fort, Mumbai - 400 001

FOR RAJESH SHAH & CO. Advocates for the Petitione

Business Standard MUMBAI | THURSDAY, 4 APRIL 2024

PUBLIC NOTICE

This is to notify that our client, Mr. Keta Manilal Haria & Mrs. Beena Ketan Haria, are he owners of Flat No.A/2. Ground Floor Building No.2 known as Ishwardas Bhuvar of society known as "Ishwardas Bhuvar CHSL", situate at plot No.12, CTS NO.45 Akurli, Akurli Cross Road No.1, Kandiva (E), Mumbai-400101.

Originally, M/s. Hari Manu Builders through lemchand I. Bhatia & Others, had sold the said flat to Mrs. Pushpaben Narandas Bhatia through an Agreement dated 23/07/1974. Said Pushpaben N. Bhatia died on 22/02/1990, leaving behind Mr. Nilesh N Bhatia, Mr.Rajkumar N. Bhatia, Mr Chnadresh N. Bhatia, Mr. Ramchand N Bhatia & Mrs. Mala Ketiwala. Thereafter said Mr. Rajkumar N. Bhatia, Mr. Chnadresh N Bhatia, Mr. Ramchand N. Bhatia & Mrs. Mala Ketiwala have given there no objection affidavit to society for transferring the flat in faovur of Mr. Nilesh N. Bhatia, Later By Ar Agreement dated 17/10/2002 (BDR. 5/8584/2002), said Mr. Nilesh N. Bhatia sold the said flat to Mr. Ketan Manilal Haria & Mrs Beena Ketan Haria

If any person/institution/Bank has possession of, and/or has any right, title nterest in respect of the said property by way of sale, gift, lease, inheritance, heirship, exchange, mortgage, lien, private mortgage or otherwise, is hereby required to make the same known in writing to the undersigned along with the documents in support thereo within 14 (Fourteen) days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution/Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and our client will be free to deal with the property without reference to the such claim and /or objection.

> Droit Legal Solutions Advocate, High Court Bombay 502, 5th floor, Paras Business Centre Carter Road No.1, Borivali (E Mumbai - 400066

Sd/

TATA TATA INVESTMENT CORPORATION LIMITED CIN: L67200MH1937PLC002622

Regd. Office: Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai- 400 001 Tel: 022-66658282 Fax: 022-66657917 E-mail: <u>ticl@tata.com</u>

NOTICE Sub: Transfer of Equity Shares of the Company to Demat Account of the

Pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules), as amended from time to time, the Company is mandated to transfer all the shares, in respect of which dividends have not been claimed for seven consecutive years or more to the demat account of IEPF Authority. However, the Company will not transfer such shares to Demat Account of IEPF Authority where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are hypothecated or pledged under the provisions of the Depositories Act, 1996.

Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

As per SEBI circular dated November 3, 2021 and December 14, 2021 outstanding payments will be credited directly to the bank account of the shareholder if the folio is KYC Compliant. Payment can be made to shareholders holding shares in physical form if the folio is KYC compliant.

In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders at their registered address, whose shares are liable to be transferred to the Demat account of IEPF Authority requesting them to claim their dividend amount latest by September 20, 2024. The Company has uploaded on its website: www.tatainvestment.com under Investor Information section, the details of such shareholders whose shares are liable to be transferred

The concerned shareholders are requested to verify the details of their unclaimed dividend and the shares liable to be transferred to the IEPF Demat Account. Shareholders may further note that the details of the concerned shareholders uploaded by the Company on its website shall be deemed as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company / Corporate Action for the purpose of transfer of shares to IEPF Demat Account pursuant to the IEPF Rules. The Company shall take necessary steps to transfer the concerned shares held by such shareholders

in physical or demat form to the Demat account of IEPF Authority after September 20, 2024. The concerned shareholder(s) are further informed that all future benefits arising on such shares would also be transferred to the IEPF Authority. The shareholders may please note that no claim shall lie against the Company in respect of the

shares and all future benefits thereof credited to the account of IEPF Authority. In case the concerned shareholders wish to claim the said shares along with the benefits after transfer to IEPF, a separate application has to be made to the IEPF Authority in Form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at IEPF website i.e., www.iepf.gov.in. The link of the e-Form IEPF-5 is also available under the Investor Information section on the website of the Company at www.tatainvestment.com. For further information/ clarifications, Shareholders may communicate to the Company's Registrar & Transfer Agent- Link Intime India Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai 400 083, Tel: +91 8108118484 Email: csg-unit@tcplindia.co.in, Website: https://www.linkintime.co.in/.

For Tata Investment Corporation Limited

Canara Bank

Mumbai April 3, 2024

Jamshed Patel Company Secretary and Chief Compliance Officer (Nodal Officer)

केनरा बैंक Canara Bank 📣 ीं सिंडिकेट Syndicate

of below Mentioned dues of the of Canara Bank from Respective Borrower / Guarantor mentioned below.

REGIONAL OFFICE NASHIK

4 th floor, Roongta Supremus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002

SALE NOTICE E-AUCTION DATE: 22/04/2024

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower(s) And Guarantor(s) That The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The Physical Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of Canara Bank., Will Be Sold On "as Is Where Is", "as Is What Is" And "Whatever There Is" On 22/04/2024 For Recovery

Sr. No.	Name and Address of Borrowers / Guarantors	Description of Immovable Properties	Reserve Price (Rs.)	EMD Rs.	Amount O/s. Liability (Rs.)	Bid Submision Date	Encumbrances	Authorized Officer Contact No. & Branch
1.	Borrower: Mr. Sharad Prakash Ingale Address: Pushpatal Hire Nagar, Near Swami Bhaygaon Shiwar, Malegaon-423203 Guarantor: Sharad Dagadu Amrutkar Address: H. No. 3385, Plot No. 48, Suyog Colony, Dabhadi Road, Soygoan, Malegaon-423203	Flat no. 08, Stilt First Floor, Sairam Apartment, bearing Plot no. 103, Sr. No. 202/2, Situated near Chatrapati Shivaji Maharaj Park, Shahu Nagar, Off Vaitagwadi Road, Mouje Bhaygaon, Tal. Malegaon Dist. Nashik-423105 Built up area 34.55 sq. mts. and bounded as North: Staircase Common Parking Terrace, South: Building's Front Side, East: Unit/Flat no. 07, West : Building's other side	Rs.11,10,000/-	Rs.1,11,000/-	Rs.13,74,602/- + Interest applicable & other Charges	On or Before Dt 20.04.2024 at 04:00 pm	NOT KNOWN	Malegaon, Branch +91 7410026455
2.	Borrower: Tejas Dinkar Dusane Address: N-42 CA 2 8 6, Near Mahadeo Mandir, Trimurti Chowk, CIDCO, Nashik, 422008 Guarantor: Ramchandra Rambadan Bhardwaj Address: N 41 CD 1 23 1, Datta Mandir, CIDCO, Nashik-422008	Flat no. 35, Building no. 3, Shubham Park, Plot no. 1, Survey no. 296/3, near Fino Payment Bank, Mahajan Nagar, Off Ambad-Trimurti Chowk, Link Road, Mouje Ambad Khurd Tal. & Dist. 422010 admeasuring 57.62 sq. mts. and bounded as North : 60 ft. road, South : Open Space/ passage, East : Flat no. 36, West : Flat no. 32	Rs.18,54,000/-	Rs.1,85,400/-	Rs.17,40,677.66/- + Interest applicable & other Charges	On or Before Dt 20.04.2024 at 04:00 pm	NOT KNOWN	NASHIK CITY, Branch +91 9423585178
3.	Borrower: Mr. Santosh Julal Pawar Address: Flat No 8 Radhakisan Apartment Wing B, Datta Nagar Ozar Mig Nasik Maharashtra 422206	All that part and parcel of property situated at : Hall, 1 st Floor, adm. Area 572.43 sq. feet (built up), Shri Saptshrungi, Gat No. 2663/2/2664/2, Plot no. 12, Near Shivaji Nagar, Ozhar Mig, Tal-Niphad, Distt Nashik- 422206 Bounded as under: North - Common Passage plus 18 meter wide road; South - Open Space and Plot no. 08 and 09; East - Staircase Plus 7.50 meter common passage; West - Open Space and Plot no. 10 open to sky	Rs.17,02,000/-	Rs.1,70,200/-	Rs.13,37,352.70/- + Interest applicable & other Charges	On or Before Dt 20.04.2024 at 04:00 pm	NOT KNOWN	Ozhar, Branch +91 9634956341

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Branch Manager, Canara Bank, during office hours on any working day. Portal of E-Auction:https://indianbankseauction.com **Authorised Officer** Date: 03.04.2024

Dated: 02.04.2024 C-18, United Nagar, Veerakeralam Post, Coimbatore-641007

Place : Nashik

Mumbai Suburban.

Date: 04.04.2024, Place: Mumbai
Sd/-, Devanshi Joshi,
Advocate High Court.

3118, 1st Floor, Rustomjee Eaze Zone Mall.
Sunder Nagar, Opp. SBI Bank & Rustomjee
Ozone, Goregaon Mulund Link Road,
Malad (West), Mumbai – 400064, India.

(4-01) 9769063073



लॉकरधारकांना सूचना

लॉकरच्या भाडेप्रदानाचे कसूरदार

बँकेच्या विविध शाखांमध्ये भाडेतत्त्वावर लॉकर घेतलेल्या आणि आजच्या तारखेपर्यंत भाडे प्रदान न केलेल्या मोल्यवान ग्राहकाच्या माहितीसाठी ही सूचना आहे. लॉकर भाडेकरूंच्या नोंदणीकृत पत्त्यावर बॅकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सूचना जारी करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत कोणताही प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. खाली नमूद केलेल्या सर्व व्यक्तींना या सूचनेद्वारे अंतिम इशारा देण्यात येत आहे की त्यांनी १५ दिवसात शाखेशी संपर्क साधून बॅकेला देय असलेली भाड्याची रक्कम अदा करावी. त्याची पूर्तता करणाव अपयश आल्यास बॅंक लॉकरच्या भाडेकरूंच्या खर्चाने आणि त्यांच्या जबाबदारीवर लॉकर तोडून उपडेल आणि थकबाकी असलेले भाडे, रक्कम आणि इतर शुल्काच्या वसुलीसाठी त्यातील मालमत्तेवर भार

लॉकरधारक आणि बँक शाखेचे तपशील खाली नमूद केल्याप्रमाणे आहेतः • मकवाना कॉम्प्लेक्स बिल्डिंग नं. १ सीएचएसएल, गाव- नारिंगी, विरार (पूर्व), तालुका वसई, पालघर - ४०१३०५.

• ऑफिस क्र. १ व २, पहिला मजला, श्री भास्कर अपार्टमेंट, फिश मार्केटजवळ, एल. टी. रोड, दहिसर (पश्चिम), मुंबई - ४०००६८.

110 110 111 111 2 11 1 1 1 1 1 1 1 1 1 1						
नाव	लॉकरधारकाचा पत्ता	भाडं दिल्याची अंतिम तारीख				
श्री. दिनेश ए. जैन आणि श्री. प्रविण ए. जैन	श्री स्वामी नित्यानंद बी/३५, माहिम रोड, पाटकर क्लिनिकजवळ, पालघर पश्चिम - ४०१४०४.	२७/१०/२०१९				
श्री. राजेंद्र शर्मा	ए१/६०४ शारदा ग्राम, न्यू लिंक रोड, आनंद नर्सिंगजवळ, दहिसर पूर्व, मुंबई ४०००६८.	१४/१२/२०१९				
स्थानः पालघर/मुंबई शाखा व्यवस्थापक दिनांकः ०४/०४/२०२४ गाव नारिंगी/दहिसर						

🕽 बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

र्दे विजया VIJAYA (१) — DENA

ठाणे (प) शाखा: सृष्टी प्राईड, प्रसन्ना बिल्डिंग, राम मारूती रोड, ठाणे ४०० ६०२, भारत. दुरध्वनी: ९१-०२२ २५३८ २८१९, २५४० २४ँ८२/२५४० ४५७९/२५४० २७१४, ई-मेल: thana@bankofbaroda.com

(स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी,

निम्नस्वाक्षरीकार, बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक १०.०१.२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. धनंजय दत्तात्रय कोळी, श्री <mark>दत्तात्रय कोळी यांचा मुलगा</mark> यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम रु. २७,३८,६२८/**- (रूपये** सत्तावीस लाख अडतीस हजार सहाशे अठ्ठावीस मात्र) दिनांक ०९.०१.२०२४ रोजीस अधिव । लावलेले/लागु नसलेले व्याज या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६ दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि वरील नमुद इतर असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि वरील नमुद इतर आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्टच्य कलम १३(४) सहवाचता नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना/तिला प्रदान करण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करून खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा दिनांक ०३ एप्रिल. २०२४ रोजी घेतला

विशेषत: कर्जदार आणि वरील इतर नमुद अन्य आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार ह बँक ऑफ बडोटा च्या कर्जटार श्री धनंजय दत्तात्रय कोली श्री दत्तात्रय कोली यांच मुलगा यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम रु. २७,३८,६२८/ - (रूपये सत्तावीस लाख अडतीस **हजार सहाशे अट्टावीस मात्र)** दिनांक ०९.०१.२०२४ रोजीस आणि त्यावरील व्याजाच्य भागअधीन गहील

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ पोट-कलम (८) च्य तरतदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०२ मोजमापित ७०५ चौ. फू. बिल्ट अप क्षेत्र, १ल्या मजल्यावर, जी-विंगमध्ये, बिल्डिंग क्र. १० मध्ये, साई मोरेश्वर कॉम्प्लेक्स, फेज-॥, मौजे वंजारपाडाचा जमीन सर्व्हे क्र १५, हिस्सा क्र. २ धारक वर बांधकामित, तालुका कर्जत, जि. रायगड चे समन्यायी गहाण दिनांकित १८.०७.२०२३ आणि सीमाबध्द पूर्व: मिळकत सर्व्हे क्र. ६५ धारक, पश्चिम: मिळकत सर्व्हें क्र. ७६ धारक, दक्षिण: संलग्न मिळकत सर्व्हें क्र. ६५ धारक, उत्तर: श्री. धनंजय दत्तात्रय कोळी यांचा जिल्हा परिषद रस्ता.

सीमा तपशील: पूर्व: फ्लॅट क्र. १०३, पश्चिम: मोकळे, उत्तर: लिफ्ट, दक्षिण: जीना

सही/ दिनांक: ०३/०४/२०२४ प्राधिकत अधिकारी ठिकाण : ठाणे (बँक ऑफ बडोदा)

> राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर. मंबर्ड खंडपीठ कंपनी योजना अर्ज क्र. २७४ सन २०२३

कंपनी योजना याचिका क्र. ३३ सन २०२४ कंपनी अधिनियम, २०१३ (१८ सन २०१३) च्या प्रकरणात;

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२, इतर प्रयोज्य तरतुर्द आणि वेळोवेळी प्रचलित त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या प्रकरणात आणि

इन्स्को स्टील प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरक कंपनी सह कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी १. दुली ट्रेड ॲण्ड कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरक कंपनी २ आणि इंद्रजित प्रॉपर्टीज प्रायव्हेट

लिमिटेड, हस्तांतरिती कंपनीच्या दरम्यान एकत्रिकरणाच्या योजनेच्या इन्स्को स्टील प्रायव्हेट लिमिटेड,

. सीआयएन: य४५२००एमएच१९९४पीटीसी०८१२३३.

कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, कॅबिन क्र. १६, १७, १८,पहिला मजला, ३८/३९, अहमदाबाद स्ट्रीट, मस्जिद बंदर पूर्व, मुंबई-४००००९. ...याचिकाकर्ता कंपनी १

दुली ट्रेड ॲण्ड कमोडिटिज प्रायव्हेट लिमिटेड,

सीआयएन: यु५११०१एमएच१९९४पीटीसी०८११६३ कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ६८, गुरुद्वारा बिल्डिंग, तळ मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर, मुंबई-४०००१४.) ...याचिकाकर्ता कंपनी २

इंदजित प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड. र्.) सीआयएन: यु४०१००एमएच२०११पीटीसी२१५०७४ कंपनी अधिनियम,

१९५६ अंतर्गत स्थापित कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ए२, २रा मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३.) ...याचिकाकर्ता कंपनी ३ याचिकेची सचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त याचिका जी इन्स्को स्टील प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरक कंपनी सह कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी १. दली ट्रेड ऑण्ड कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरक कंपनी २ आणि इंद्रजित प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरिर्त कंपनीद्वारे सादर करण्यात आली होती, जी १ मार्च, २०२४) रोजी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई द्वारे दाखल करण्यात आली होती. सदर याचिका १९ जुलै, २०२४ रोजी कंपनी प्रकरणे घेणाऱ्या सन्माननीय न्यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे. कोणीही सदर याचिकेच्या बाजुने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतूची सूचना याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडे पाठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा शपथपत्राची प्रत अशा सचनेसह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांद्वारे पुरवण्यात येईल.

सदर दिनांक ४ एप्रिल, २०२४. राजेश शाह ॲण्ड कं. याचिकाकर्त्यांकरिता वकील. १६ ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नगिनदास मास्टर रोड, *ficici* Bank

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि.. ऑफिस नंबर २०१-बी, २ रा मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०४

आयसीआयसीआय बँक लि., कडील तुमचे उपरोक्त गृह कर्ज खाते क्र. क्यूझेडकेआरजे००००५०४१२३५ आणि कर्जदारांचे नाव अमित जे मासी करिता फेब्रुवारी २८. २०२२ दिनांकीत उक्त सरफैसी १३(२) सचनेच्या (ह्यानंतर उल्लेख 'सदर सचना') संदर्भात हे आहे. आम्ही कळव इच्छितो की. अनावधानाने आणि निर्हेतकपणे मिळकतीचा पत्ता चकन **फलॅट क्र** ६०४, ७वा मजला, शार्प बिल्डि., आर-१ विश्वजीत एज, पनवेलकर ग्रीन सिटी मोरिवली **कर्जत-४००००१. (मोजमापित क्षेत्र ४८६ चौ. फू. चटई क्षेत्र)** येथे स्थित असा नमूद केला आहे. त्या ऐवजी **फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, विश्वजीत एज, "शार्प बिल्डिंग", विंग आर**१, गट क्र. ७४(भाग), प्लॉट क्र. (ए) १ ते ४, (बी) ५,८ ते ११,१३,१४, सी.टी.एस. क्र. ९३०५, गाव मोरिवली, पनवेलकर ग्रीन सिटी मोरिवली कर्जत-४००००१. (मोजमापित क्षेत्र ४८६ चौ. फू. चटई क्षेत्र) असा आहे, म्हणून तुम्ही कृपा करून फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, विश्वजीत एज, "शार्प बिल्डिंग", विंग आर्?, गट क्र. ७४(भाग), प्लॉट क्र. (ए) १ ते ४, (बी) ५,८ ते ११,१३,१४, सी.टी.एस. क्र. ९३०५, गाव मोरिवली, पनवेलकर ग्रीन सिटी मोरिवली कर्जत-४००००१. (मोजमापित क्षेत्र ४८६ चौ. फू. चटई क्षेत्र) असे वाचावे सदर सरफैसी १३(२) सचनेत वर्णन केलेले इतर सर्व तपशील आहेत तसेच राहतील.

ह्या बाबतीत तमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासन दिलगीर आहोत पाधिकत अधिकारी दिनांक : एप्रिल ०४, २०२४ आयमीआयमीआय बँक लिमिटेड ठिकाण : महाराष्ट्र

🙏 ॲक्सिस बँक लि.

गाखा : गिगाप्लेक्स, ५ वा मजला, एनपीसी-१, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८

नोंदणीकृत कार्यालय: त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर. लॉ गार्डन एलिस ब्रिजजवळ. अहमदाबाद ३८०००६

ताबा नोटीस

यांनी दि सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/गहाणदार **१) बंडु नं**त पाखरे (कर्जदार / गहाणदार), २) कविता बंडू पाखरे (सह-कर्जदार / गहाणदार / जामीनदार , कुलमुखत्यारपत्रधारक) यांना दि. २९/०८/२०२२ रोजी मागणी नोटीस बजावली होती की त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला **दि. २५/०८/२०२२ रोजी** खाते क्रमांव PHR064705430485 संदर्भातील येणे असलेली रक्कम रु. ३३,९७,७३७/- (रुपये तेहतीस लाख सत्याण्णव हजार सातशे सदतीस फक्त) तसेच त्यावरील करारानुसार होणारे व्याज अधिक सर्व **किंमत** आ**कार व सदर रक्कम परत करेपर्यंतचा खर्च** अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपास ६० दिवसांच्या आत परत करावी

कर्जदार/सह-कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार / सह-कर्जदार गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्यरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रूढ ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **दि. २७/०३/२०२**४

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तं **ॲक्सिस बॅक लि.**, यांना **दि. २५/०८/२०२२ रोजी** येणे असलेली रक्कम **रु. ३३,९७,७३७/**-(रुपये तेहतीस लाख सत्याण्णव हजार सातशे सदतीस फक्त) तसेच त्यावरील करारानुसार होणां <mark>व्याज अधिक सर्व किंमत, आकार व सदर रक्कम परत करेपर्यंतचा खर्च</mark> अशा सर्व रकमेच्या अधीन

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ च्या सब सेक्शन(८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

मालमत्तेचे परिशिष्ट

फ्लॅट नं. ४०२, ४ था मजला, मातोश्री पार्क बिल्डींग, सी विंग, एन. ए. जमीन सर्व्हें नं. / हिस्सा नं. २/३ आणि ३/३ वर बांधण्यात आलेली, जोवेली, बदलापुर रोड जवळ, कळगांव, बदलापुर तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे - ४२१५०३. क्षेत्रफळ अंदाजे ६३.६६ चौ. मी.

अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि दिनांक: २७/०३/२०२४, स्थळ: मंबर्ड

कर्ज वसुली न्यायाधिकरण - १ मुंबई

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४००००१) ओ. ए. क्र. ४७२ सन २०२२

आयडीबीआय बँक ...अर्जदार श्री. जितेंद्र शिवानंद शेट्टी आणि अन्य

प्रतिवादी क्र. १ श्री. जितेंद्र शिवानंद शेट्टी एसएस-॥, खोली क्र. ५१६, सेक्टर ३, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९ सौ. अनिता जितेंद्र शेट्टी रसएस-॥, खोली क्र. ५१६, सेक्टर ३, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९

आर-१०१, सेक्टर ४, श्रीधर हॉस्पिटलच्या जवळ, ऐरोली, नवी मुंबई ४००७०३ समन्स

२९/०१/२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ३२,५४,२९१.६२/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सचना जारी केली.

ज्याअर्थी, वरील नमूद ओए/४७२/२०२२ नामदार पिठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मनांव्यतिरिक्त अन्य मिलकती आणि मनांचे तपशील जाहीर करणे

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अन. क्रमांक अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या . क्रोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मनांवर तारण हितमंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा विनीय संस्थेकडे तेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला **०९/०५/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **२६ मार्च, २०२४** रोजी दिले.



प्रबंधक कर्ज वसुली न्यायाधिकरण - १, मुंबई

सही / -

OICICI Bank

फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई- ४००००१

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., तळ मजला, आकृती केंद्र, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आकृती स्टार समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३.

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा]

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचन

सिवयुरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेब्रैटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे ''आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे

सही/

राजेश शाह ॲण्ड कं. करित

होण	ार आहे, त्याचे तपशील खाली देण्या	त आले आहेत.				
अ. क्रं.	कर्जदाराचे / सह- कर्जदाराचे / जामीनदाराचे नाव /	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम	आरक्षित मूल्य (₹)	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख	ई-लिलाव तारीख आणि
	कर्ज खाते क्रमांक		₹	इसारा अनामत ठेव ₹	आणि वेळ	वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	चंद्रकांत राघो भोईर (कर्जदाराचे), मोहन राघो भोईरे (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBPVL00004837969/ LBPVL00005326777	दुकान क्र. ०४, गणेश प्लाझा तळ मजला, करंजाडे पनवेल, प्लॉट क्र. १०९, सेक्टर ०६, महाराष्ट्र, पनवेल ४१०२०६. मोजमापित क्षेत्र दुकान क्र. ०४ (२०.७९ चौ. मीटर कार्पेट एरिया) दुकान क्र. ०५, गणेश प्लाझा तळ मजला, करंजाडे पनवेल, प्लॉट नंबर १०९ सेक्टर ०६, महाराष्ट्र, पनवेल ४१०२०६. मोजमापित क्षेत्र दुकान क्र. ०५ (१६.१३ चौ. मीटर कार्पेट एरिया)	आणि LBPVL00005326777 ₹१४,८७,५८६/-	₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹ ₹	सकाळी ११:०० ते	सकाळी ११:००
2.	श्रीमती डॉली भरत जैन (कर्जदाराचे), श्री भरत भूरमल जैन/ श्रीमती प्रणित जैन (सह– कर्जदाराचे), कर्ज खाते क्र LBMI IM00005519335	फ्लॅट क्र. ५०२, सी विंग, पाचवा मजला बच्छराज पॅराडाईज सीएचएस लि., अव्हेन्यू – ए-३ (बी) अग्रवाल लाइफस्टाइल विखल डोंगरे रोड ग्लोबल सिटीजवळ, ५ ५बी ५एफ ५जी ५डी विरार पश्चिम जिल्हा पालघर, महाराष्ट्र, मुंबई- ४२१३०३ मोजमापित क्षेत्र ३७७.३८ चौ. फूट. कार्पेट एरिया	₹ २९,४७,९७५/- (दि. एप्रिल ०२, २०२४ पर्यंत)	₹ ₹१,०६,०००/- ₹ ₹,१०,६००/-	एप्रिल १२, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी	सकाळी ११:०० पासन

मोजमापित क्षेत्र ३७७.३८ चौ. फूट. कार्पेट एरिया ०५:०० पर्यंत LBMUM00005519335 ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना दि. एप्रिल २५, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई**-४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. एप्रिल २५, २०२४ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. एप्रिल २५, २०२४ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बंक पोचसह- डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे दि. एप्रिल २५, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड'' यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय बँक लिमिटेड** ८१०४५४८०३१/८४५४०८९३५३/९००४३९२४१६ वर संपर्क करा. कृपया नौंद घ्याची की मार्केटिंग एजन्सी १. में. नेक्सझेन सोल्युशन्त प्रायस्ट्रेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायस्ट्रेट लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायस्ट्रेट लिमिटेड, 4. नॉब्हेल ॲसेट्स सर्व्हिंसेस प्रायस्ट्रेट लिमिटेड यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

दिनांक: एप्रिल ०४, २०२४ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेडु मुंबई



NOTICE

Unitholders are hereby informed about the declaration of Income Distribution cum capital withdrawal under the Payout / Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option - Option A (5%) (IDCW Trigger Option A 5% - Payout/Reinvestment) * of the following scheme. The record date for the same is 08 April, 2024.

Schemes - Plan / Option Name	Gross dividend (income distribution cum per unit		distribution cum per uni		NAV (₹) as o 02 Apr, '24
	capital withdrawal) amount per unit (₹)**	(₹)			
Tata Equity P/E Fund - Direct Plan IDCW - Option A (5%)*	1.63	10.00	130.7542		
Tata Equity P/E Fund - Regular Plan IDCW - Option A (5%)*	1.48	10.00	119.0402		

* Trigger hit for April - June 2024 Quarter

Pursuant to payment of Income Distribution cum capital withdrawal, the NAV of the scheme would fall to the extent of the payout & statutory levy (if applicable).

** Payment of Income Distribution cum capital withdrawal is subject to Tax deducted at source (TDS) at applicable rates and other statutory levies if any. Income Distribution cum capital withdrawal distribution is subject to availability & adequacy of distributable surplus on the record date.

All unitholders holding units under the above-mentioned option of the scheme as at close of business hours on the record date shall be eligible for Income Distribution cum capital withdrawal.

Considering the volatile nature of markets, the Trustees reserves the right to restrict the quantum of Income Distribution cum capital withdrawal upto the per unit distributable surplus available on the record date in case

Applicable for units held in non-demat form: Income Distribution cum capital withdrawal will be paid to those Unitholders whose names appear in the Register of Unitholders under the Payout /Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts vould be done to the last bank/address details updated in our records

Applicable for units held in demat form: Income Distribution cum capital withdrawal will be paid to those Unitholders/Beneficial Owners maintained by the Depositories under the Payout/Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in Depository Participant(s) records

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

MOTILAL OSWAL **HOME LOANS**

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

सीआयएन: यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१ कॉर्पोरेट कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड,

एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई -४०००२५, **ईमेल:** hfquery@motilaloaswal.com;

शाखा कार्यालय: शॉप क्र.५०१, ५वा मजला, एम.व्ही.प्लाझा, सर्व्हे क्र.२५४, २५२, आयसीआयसीआय बँक च्या बाजूला, रेल्वे स्टेशन जवळ, विरार (प)-४०१३०५. महाराष्ट्र संपर्क क्र.: चेतन पाटील-९३७२७०५५४३ **शाखा कार्यालय:** श्रीजी तांदळे आर्केड, ३ रा मजला, शिवाजी चौक, वामन हरि पेठे ज्वेलर्स वर, कल्याण (प), मुंबई ४२१३०९ संपर्क क्र.: चेतन पाटील-९३७२७०५५४३

ई-लिलाव नि विक्री करीता जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ करिता परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटर अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी १५ दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीचे नाव ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड)/तारणी धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा घेतला त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकती, येथे खाली वर्णन केलेल्या कर्जदार व जामीनदार यांच्याकडून मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीचे नाव ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड)/तारणी धनकोच्या धनको यांना येणे थकबाकी असलेली येथे खाली वर्णन केलेली थकबाकी आणि वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि इतर परिव्यय यांच्या वसुलीसाठी येथे खाली वर्णन केलेल्या तारीख आणि वेळेस ''जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकल्या जाणार आहेत. राखीव किंमत, इमारा अनामत रक्कम (इअर) आणि इअर जमा करण्याची अंतिम तारीख देखील खाली नमूद केली आहे.

कर्जदार/	मागणी सूचनेची	स्थावर मिळकतीचे	राखीव किंमत, इअर आणि	ई-लिलावाची तारीख
हमीदार/कर्ज खाते	तारीख आणि	वर्णन	इअर सादर करावयाची अंतिम	आणि वेळ
	रक्कम		तारीख	
लॅन:	११-०७-२०२३	फ्लॅट क्र.३०५, ३रा मजला,	राखीव किंमत: रु.	दिनांक:
एलएक्सव्हीआयआर००११६	करिता	प्रभुवरा फेज-१, सर्व्हे क्र.३३,	900000/-	28-08-5058
-800058888	रु. १०४०६३४/-	हिस्सा क्र.१, अडवली	(सात लाख मात्र)	स. ११:०० ते
शाखाः विरार	(रुपये दहा लाख	ढोकली, कल्याण, जिल्हा-	इअर: रु. ७००००/-	सायं. ५:०० (सह
कर्जदारः शविन झेवियर	चाळीस हजार सहाशे	ठाणे, महाराष्ट्र ४२१००१	(एक सत्तर हजार मात्र)	प्रत्येकी ५ मिनिटांच्या
डिस्कोझा	चौतीस मात्र)		इअर जमा करण्याची शेवटची	अमर्यादीत विस्तारासह)
			तारीख: २३.०४.२०२४	
लॅनः एलएक्सकेएएल००३१५	93-08-2073	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला,	राखीव किंमत: रु.	दिनांक:
–१६०००४१७१	करिता	ए-विंग, श्री साई अपार्टमेंट,	५००००/-	58-08-5058
शाखाः कल्याण	रु. ९४०११८/-	सर्व्हे क्र.६६, हिस्सा क्र.१,	(पाच लाख मात्र)	स. ११:०० ते
कर्जदारः अविनाश पांडुरंग	(रुपये नऊ लाख	गाव माणगाव रोड,	इअर: रु. ५००००/ -	सायं. ५:०० (सह
तनपुरे	चाळीस हजार एकशे	डोंबिवली-पूर्व, जिल्हा ठाणे,	(एक पन्नास हजार मात्र)	प्रत्येकी ५ मिनिटांच्या
सह-कर्जदारः सुमन पांडुरंग	अठरा मात्र)	मानपाडा पेट्रोल पंप मागे,	इअर जमा करण्याची शेवटची	अमर्यादीत विस्तारासह)
तनपुरे		ठाणे, महाराष्ट्र ४२१२०१	तारीख: २३.०४.२०२४	

लिलाव बोली दस्ताऐवजाच्या पुढील अटी व शर्तीनुसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जाते. बोलीदार वेब पोर्टलला भेट देउ शकतात. https://BestAuctionDeal.com आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, मे. गोल्बटेक इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, बोली माहिती आणि समर्थनासाठी, ई-लिलावासाठी ठेवलेल्या सुरक्षित मालमत्तेचे तपशील आणि ऑनलाइन सबमिट केले जाणारे बोली फॉर्म. इच्छुक खरेदीदार त्याच पोर्टलवर लिलावाच्या अटी आणि शर्ती आणि प्रक्रियेतुन जाऊ शकतात आणि **चेतन पाटील-९३७२७०५५४३** यांच्याशी संपर्क साध शकतात वर नमुद केलेल्या वेब पोर्टलवर तपशील उपलब्ध आहेत आणि त्यांच्या **केंदीकत हेल्प डेस्कशी संपर्क साध् शकतात: +९१ ९८१०० ८९९३३, +९१ १२४ ४४ ७० ८५५** ई-मेल आयडी: Care@BestAuctionDeal.com.

ठिकाण: महाराष्ट दिनांक: ०४.०४.२०२४ 'भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल (मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)

जाहीर सूचना सचना यादारे देण्यात येते की. आम्हांला

: एपिल. २०२४

COURT NOTICE

Proclamation Requiring Attendance

of Defendant

(Order 5 Rule 20 of the Code of Civil

Procedure)

In the Court of Sh. Lokesh Kumar

Sharma, DJ (Comm)-05 (South),

Room No.-40 Block-2 III Floor, South

Saket Court Complex, New Delhi

Bharati Raniit Biswas Proprietor Sea

Bharati Ranjit Biswas Proprietor Sea

Roadways Agency 307, Krishna Vihar Near Cable Office Nandivali Tekdi

Ombivily East Kalyan Tilaknagar Kalyan Thane-421201 MH, Mob No.:

8424812201 Email: searoadways2@

Whereas you are intentionally evading

service of summons it is hereby notified that if you shall not defend the case on the

23th April 2024 the day fixed for the fina

disposal, it will be heard and determined

Given under my hand and the seal of

Seal (DJ Comm-05, South)

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, ऑफीस क्र

७१९, सातवा मजला, दत्तानी प्रिझम-१ (आय . टी .

पार्क), क्षेत्र ५८९ चौ फट म्हणजेच ५४.७१

चौ भीटर बिल्ट अप क्षेत्र, वसई रोड (पश्चिम), ता

वसई. जि.पालघर. पिन ४०१ २०१ ही मिळकत श्री

मॅथ्यज फ्रान्सिस डिकोस्टा व श्री . वायन विनय विटे

हयांच्या मालकी कब्जेवहीवाटीची मिळकत आहे . सद

मिळकत सदर मिळकतीच्या शेअर्स सर्टीफिकटे व इत

सर्व हक्कांसहीत माझे अशिल श्रीमती . तेरेजा संदीप

बोन्सालविस, राहणार 'निलकमल', चुळणे गाव, चुळणे

भाबोळा रोड, वसई रोड (पश्चिम), ता वसई, जि

पालघर, पिन ४ \mathbf{o} १२ \mathbf{o} २ हयांनी कायम विकत

वेण्यासंदर्भात करार केले आहेत व अंतिम करार

करण्याच्या तयारीत आहेत . तरीही सदर मिळकतीव

कोणाचाही हकक. हितसवंध. गहाण. दान. वक्षिस

तारण, वारसा, पोटगी, भाडेपटटा, वहिवाट किंवा अन

स्वरूपाचा दावा वा मागणी असल्यास त्यांनी त्यांची लेखी

वरूपातील हरकत योग्य कागदोपत्री पुराव्यानिशी

नेम्नस्वाक्षरीकर्ता यांच्याकडे २**०**१, जय भवानी अपार्ट

मेंट, दिनदयाल नगर, वसई रोड (पश्चिम),ता . वसई.

जि . पालघर, पिन ४०१२०२ या पत्यावर या सचनेच्य

प्रसिध्दीपासुनच्या १४ दिवसांच्या आत पाठवावी . वर

देलेल्या मुदतीत जर हरकत पोहचली नाही तर सदर

सदनिकेचा व्यवहार हरकत विरहित आणि विक्री योग्य

आहे व हरकत असल्यास सोडन दिली आहे असे गहिर

धरून माझे अशिल सदर सदनिकचा व्यवहार पुण

जाहीर सूचना

देण्यात येते की, आमचे अशील **श्री. सोन् वामन**

. कारेकर आणि श्रीमती सुष्मिता सोनू कारेकर हे

मुंबई उपनगर जिल्हा, तालुका बोरिवली, महसुली

गाव दहिसरचा सी.टी.एस. क्र. २४००/ई/१. सर्व्हे

क्र. १९३, हिस्सा क्र. ४ (भाग) धारक जमिनीवर

स्थित एक कव्हर्ड कार पार्किंग क. एलची-१०९ समवेत मोजमापित ६४९ चौ.फू. कार्पेट एरियाचा

''सी?'' सब-विंग शेड मिदोरी सी विंग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., हनुमान टेकडी, शिव वल्लुभ रोड, अशोक वन, दहिसर

(पूर्व), मुंबई - ४०० ०६८ ही निवासी मिळकत ज्यावर सदर फ्लॅट स्थित आहे, त्या शेठ मिदोरी सी-सिंग सी.एच.एस्. लि. ने जारी केलेल्या शेअर

प्रमाणपत्र क्र. १३ अंतर्गत विभिन्न क्र. २१ ते १३०

धारक पर्ण भरणा केलेल्या १० शेअर्स समवेत विक्रेत्या

श्रीमती माधुरी कमरंद विचारे (सदर फ्लॅट, कार

पार्किंग आणि सदर शेअर्स) यांच्याकडून खरेदी

कोणतीही/कोणत्याही व्यक्ती, बँक आणि/किंवा

वित्तीय संस्था ज्यांना सदर फलॅट, कार पार्किंग आणि

सदर शेअर्स यांच्या विक्रीबाबत कोणत्याही स्वरुपाचा

कोणताही/कोणतेही आक्षेप आणि/किंवा दावा/दावे असल्यास त्यांनी तसे लिखित स्वरूपात

निम्नस्वाक्षरीकारांना पुराव्यांसह सदर प्रकाशनाच्या

तारखेपासून पंधरा (१५) दिवसांच्या कालावधीत

कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, वरील

उल्लेखित सदर फ्लॅट, कार पार्किंग आणि सदर

श्रोअर्म यांच्या संदर्भातील विशेष मालकीहक.

. अधिकार, हितसंबंध आणि नामाधिकार, इ. अस

दावा/दावे यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय आमचे

. अशील प्राप्त करतील आणि जर ते कोणतेही असल्यास

रीतसर त्यागित, अवैध आणि अस्तित्त्वात नसल्याचे

मोबाईल क्र. ९००४३३१५०८ / ९८९२७६२८९१

पत्ताः दुकान क्र. २, अगरवाल चाळ, देवीपाडा, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६

जारी केले : **पांचाळ अँड असोसिएट्स**

करण्यास इच्छक आहेत.

समजण्यात येतील.

ठिकाण: मुंबई

सही / -

प्राधिकत अधिकारी.

ॲड . जॉय डिसोजा, खरेदीदाराचे वकील

करतील ह्याची नोंट घ्यावी

... Defendant

CS Comm 160/2022

gmail.com

ex-parties.

the Court this 22.03.2024.

Roadways Shipping Agency

शेअर प्रमाणपत्र क्र. ९७ अंतर्गत विभिन्न क्र. ४८१ ते ४८५ (दोन्ही समावेशी) (एकत्रित मुल्य रू. २५०/-) धारक दि चर्चगेट चेंबर्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे प्रत्येकी रू. ५०/- चे ५ (पाच) पूर्ण भरणा केलेले शेअर्स आणि त्या अनुषंगाने फोर्ट विभागाच्या सी.एस. क्र. ७२१ धारक जमीनीवर उभी ५ न्यु मरिन लाईन्स, चर्चगेट, मुंबई- ४०००२० येथे स्थित चर्चगेट चेंबर्स अशा ज्ञात इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर कार्यालय परिसर क्र. ३१६, मोजमापित सोसायटी नोंदणीनुसार १४५ चौ. फू. चटई क्षेत्र "मालकीहक तत्वावर" धारण, वापर आणि भोगवटा करण्याचा हक असलेल्या श्री. जय चंद जसूजा, रहाणार येथे ८०२ वसंत कुंज, नॉर्थ अव्हेन्यु, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई - ४०००५४ यांचे नामाधिकारांची चौकशी

करण्याची सूचना मिळाली आहे.

सर्व व्यक्तींस कोणताही अधिकार, नामाधिकार, दावा, मागणी, इस्टेट किंवा हितसंबंध विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, भेटवस्तू, दस्तावेज, मृत्युपत्रीत दान, विश्वस्त, वाटा, वारसा, देखभाल, ताबा, परवाना, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडचाने देणे, धारणाधिकार. सुविधाधिकार किंवा इतर काही कशाहीच्या मार्गे वरील शेअर्स आणि सदर परिसरावर असल्यास, किंवा असल्याचा दावा करत असल्यास, त्यासह सर्व समर्थनीय नोटरी प्रमाणित खऱ्या दस्तावेजांसह अधोस्वाक्षरीकारांना मुल्ला हाऊस, १ला मजला, ५१ एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे लेखी, सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून (७) दिवसांच्या कालावधीत कळवावे, कसूर केल्यास, असे कोणतेही दावे माफ केले आणि/किंवा सोडले गेले आहेत असे मानले जाईल.

दिनांकित २ एप्रिल, २०२४. ठिकाण: मुंबई

रशना एच. खान भागीदार मुल्ला आणि मुल्ला ॲण्ड क्रेजी ब्लंट ॲण्ड कॅरो वकील, सॉलिसिटर्स आणि नोटरीज

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

सीआयएनः एल६७२००एमएच१९३७पीएलसी००२६२२ नोंद. कार्यालयः एलिफन्स्टन बिल्डिंग, १० वीर निरमन रोड, मुंबई-४००००१. द्र.: ०२२-६६६५८२८२ फॅक्स: ०२२-६६६५७९१७ ईमेल: ticl@tata.com वेबः <u>www.tatainvestment.com</u> सचना

विषयः इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

वेळोवेळी सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (आयईपीएफ रुल्स) सह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) च्या तरतुर्दीनुसार सलग सात किंवा जास्त वर्षे न्यांच्या संबंधातील लाभांशावर दावा केलेला नाही ते सर्व शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यात कंपनीने हस्तांतरित करणे आवश्यक आहे. तथापि, जेथे असे शेअर्स हस्तांतरित करण्यास व लाभांशाच्या प्रदानास न्यायालयाच्या किंवा न्यायाधिकरण किंवा वैधानिक प्राधिकरणाच्या विनिर्दीष्ट आदेशाने मज्जाव केला असेल किंवा डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ च्या तरतदींन्वये असे शेअर्स जंगमगहाण किंवा तारण असतील तर कंपनी असे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करणार नाही.

३ नोव्हेंबर, २०२१ व १४ डिसेंबर, २०२१ दिनांकित सेबी सर्क्युलरनुसार फोलीओ जर केवायसी अनुपालीत असेल तर थकीत प्रदान थेट बँक खात्यात जमा केले जाईल. फोलीओ जर केवायसी अनुपालीत असेल तर प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना प्रदान केले जाईल.

सदर रुल्स च्या अनुपालनांत, कंपनीचे ज्यांचे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत अशा संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर २० सप्टेंबर, २०२४ पर्यंत त्यांच्या लाभांश रकमेवर दाव करण्याची विनंती करणारे पत्र वैयक्तिकरित्या पाठवले आहे. कंपनीने आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास ज्यांचे शेअर्स पात्र ठरले आहेत अशा भागधारकांचे तपशील गुंतवणुकदार माहिती अनुभागा अंतर्गत तिची वेबसाईटः www.tatainvestment.com वर अपलोड देखील केले आहेत.

संबंधित भागधारकांनी कृपया त्यांच्या दावा न केलेले लाभांश आणि आयईपीएफ डिमॅट खात्यात हस्तांतरित व्हावयाचे शेअर्स याबबतचे तपशील पडताळून पाहावेत. भागधारकांनी पुढे ध्यानात ठेवावे की, कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले संबंधित भागधारकांचे तपशील म्हणजे रुल्सनुसार आयईपीएफ डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित करण्याच्या कारणास्तव कंपनी/कॉर्पोरेट ॲक्शनद्वारा नवी शेअर प्रमाणपत्रे जारी करण्याच्या संबंधात दिलेली पर्याप्त सूचना समजावी.

२० सप्टेंबर, २०२४ नंतर प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात अशा भागधारकांनी धारण केलेले संबंधित शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्याकरिता कंपनी आवश्यक पावले उचलेल. संबंधित भागधारकांना पुढे कळविण्यांत येते की, अशा शेअर्समधून उद्भवणारे भविष्यातील सर्व लाभ देखील आयर्ईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित केले जातील भागधारकांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, आयईपीएफ ऑथॉरिटीच्या अकाऊंटला जमा करण्यांत आलेल्या शेअर्स आणि

भविष्यातील सर्वे लाभांच्या संबंधात कंपनीविरुध्द कोणताही दावा करता येणार नाही. जर संबंधित भागधारकांची आयईपीएफ कडे

हस्तांतरण झाल्यानंतर लाभांसह सदर शेअर्सवर दावा करण्याची इच्छा असेल तर, रुल्स अंतर्गत विहित केल्याप्रमाणे फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ ऑथॉरिटीकडे एक स्वतंत्र अर्ज करावा लागेल जो आयईपीएफ वेबसाईट म्हणजेच <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध आहे. ई-फॉर्म आयईपीएफ-५ ची लिंक सुध्दा <u>www.tatainvestment.com</u> येथे कंपनीच्य वेबसाईटवर गुंतवणुकदार माहिती अनुभागात उपलब्ध आहे. पुढील माहिती /स्पष्टीकरणासाठी भागधारक कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट-लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-

. १०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, दू.: +९१ ८१०८११८४८४, ईमेलः <u>csg-unit@tcplindia.co.in</u>, वेबसाईटः <u>https://www.linkintime.co.in/.</u> येथे संपर्क साधू शकतात. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड साठी

सही/-जमशेद पटेल ३ एप्रिल, २०२४ कंपनी सेक्रेटरी आणि मुख्य अनुपालन अधिकारी (नोडल ऑफिसर)



TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

CIN: L67200MH1937PLC002622

Registered Office: Elphinstone Building 10 Veer Nariman Road Mumbai 400 001 Tel: 022-6665 8282, Fax No: 022-6665 7917, E-mail:ticl@tata.com Website: www.tatainvestment.com

Date: 3rd April, 2024

Dear Shareholder(s),

Sub: Transfer of Equity Shares in case of unclaimed dividend in previous seven consecutive years of the Company to Investor **Education and Protection Fund (IEPF)**

This has reference to the captioned subject.

- a) As per the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016' (the "Rules") and subsequent amendments thereto, the dividend amount(s) remaining unpaid or unclaimed for a period of seven years from the date of transfer to the Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company to the IEPF and all such shares shall be transferred to IEPF in respect of which dividend has not been claimed by the shareholders for seven consecutive years or more.
- b) Details of such unclaimed dividends are regularly updated on the website of MCA as well as the Company's website.
- Our records indicate that you have not claimed your dividend for the last 7 years and the amount(s) are lying unclaimed against your folio/ c) demat account, the details of which are given overleaf.
- In order to claim your outstanding dividend, we request you to ensure registration of correct bank details including your core banking account no and IFSC/ MICR code of your bank against your demat account with your Depository Participants for shares held in electronic form / Registrar and Share Transfer Agent (RTA) - Link Intime India Private Limited for shares held in physical form. The enclosed annexure duly signed stating your bank details should thereafter be sent to the RTA along with the following documents so as the same is received not later than September 20, 2024.
 - For dividend paid on shares in electronic: self attested copy of client master list, in case shares are held in electronic form. Payment will be made to the Bank Account registered against the demat Account;
 - For dividend paid on shares in physical form: Shareholders holding shares in physical form are requested to send the ii Request Form duly filled & signed and Investor Service Request Form ISR - 1, Form ISR - 2 and Form No. SH 13 (Nomination Form) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating your name as the Account holder;

As per SEBI circular dated 3rd November, 2021 and 14th December, 2021 outstanding payments will be credited directly to the bank account if the folio is KYC Compliant. The Investor Request Forms are available at the website of our RTA at : website https://www.tcplindia.co.in → Investor Services→ Downloads→ Forms→ Formats for KYC. Payment can be made to shareholders holding shares in physical form if the folio is KYC compliant;

- e) It may please be noted that payments without bank details are disallowed.
- In case we do not receive the request from you on or before September 20, 2024 we shall initiate necessary action to transfer the above shares to IEPF, as per the said Rules.
- In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) which stand registered in your names and held by you, will stand automatically cancelled.
- In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF. However, both the unclaimed dividend amount and the shares can be claimed from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) along with requisite documents enumerated in the Form IEPF-5 to the Company at their Corporate Office. Please note that no claim shall lie against the Company in respect of shares / dividend transferred to IEPF pursuant to the said Rules.
- The Rules and the application form (Form IEPF-5), as prescribed by the MCA for claiming back the shares/dividend, are available on the website of the Company (www.tatainvestment.com) as well as the website of MCA (www.iepf.gov.in.)
- Please feel free to contact the Company/the Registrar & Transfer Agent (LIIPL) in case you have any queries, as per details furnished i) hereunder:

Secretarial Department TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building 10 Veer Nariman Road Mumbai 400 001 Tel: 022-6665 8282, Fax No: 022-6665 7917, E-mail:ticl@tata.com

Investor Interface Section LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 Tel No.: +91810 811 8484 Fax No.: +91 22 6656 8494

Email Id: csg-unit@tcplindia.co.in

Yours faithfully,

For Tata Investment Corporation Limited

Sd/-

Jamshed Patel **Company Secretary and Chief Compliance Officer** XXXXXXXXX XXXXXX XXXXX XXXX

To.

LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED (CIN: U67190MH1999PTC118368)

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083

Dear Sir/ Madam,

Unit: Tata Investment Corporation Limited Sub: Payment of unclaimed dividend

This has reference to the circular letter dated April 3, 2024. Please arrange to make the payment of unclaimed dividend as stated below:

(Tick (√) whichever is applicable). ☐ I enclose the original instrument(s).		I do not possess the original instrument(s).
I enclose the original instrument(s).	Ш	I do not possess the original instrument(s).

I confirm that I have not sold my shares and continue to be the holder of shares registered in my name. I have also not encashed the instrument(s) sent to me earlier, nor have I received any money in connection with the payment(s) mentioned below:

Account No./ Folio: xxxxxxxxxxxxxxxx

Warrant No.	Net Amount (Rs.)	Date of Payment	Last Date to Claim
		23-Aug-2017	20-Sept-2024
		01-Aug-2018	20-Sept-2024
		01-Aug-2019	20-Sept-2024
		21-Jul-2020	20-Sept-2024
		07- Jul -2021	20-Sept-2024
		29-Jun-2022	20-Sept-2024
		29-Jun-2023	20-Sept-2024

For shareholders holding shares in physical form: I request you to update my KYC Details/ Bank Details & Nomination, as given below & stated in enclosed ISR - 1 Form, ISR - 2 Form, & SH - 13 against the above folio and accordingly, I am enclosing self-attested documents, being the documentary evidence of Identity and Address:

•	Self-Attested	copy o	f PAN	card/Aadhar	Card
---	---------------	--------	-------	-------------	------

•	Self-Attested copy of Passport	Aadhar Card/ latest Util	tility Bill (should not be older than 3 months)
---	--------------------------------	--------------------------	---

•	Investor Request Form (ISR):
---	------------------------------

• Original Cancelled cheque bearing the name of the shareholder(s) (for physical holding)

 Any Other: Pl specify 	
---	--

Bank Name :		Branch Name:	
A/c Type:	A/c No.:	MICR:	IFSC:

New Address:

For shares held in Electronic/ Dematerialized Form: New Bank Details are registered against my A/c. I am

 Self Attested copy of the client master featuring my new address and bank details recorded against my demat account.

Place:

Date:

Signature of the first named Shareholder

Please note that in the absence of complete bank details registered against your account with RTA/ Depository Participant, payment of outstanding dividend amount cannot be effected. Payment will be made only to KYC Complaint Shareholders